

अभ्यागत संपादकांच्या भेटीची सवलत
पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: विनिम-२०१४/१३/प्र.क्र.१८/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: २२ जुलै, २०१४

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, व्हिकेयु-१९६३(एफ)बीएलसी,
दिनांक ०६.०६.१९६३
- २) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्र. व्हिकेयु-१९६६(एफ) बीएलसी,
दिनांक ३१.०३.१९६६
- ३) शासन निर्णय क्रमांक: विनिम-२०११/प्र.क्र.३/२०११/भाषा-२, दिनांक ०७.०७.२०११
- ४) शासन निर्णय क्रमांक: मराठी भाषा विभाग, विनिम-२०१२/प्र.क्र.३८/२०१२/भाषा-२,
दिनांक ३१.०३.२०१२.
- ५) शासन निर्णय क्रमांक: मराठी भाषा विभाग, विनिम-२०१३/प्र.क्र.४८/भाषा-२,
दिनांक २५.०६.२०१३

शासन निर्णय :-

मराठी विश्वकोशाच्या संपादन कार्यासंबंधात निरनिराळ्या विद्यापीठात व महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक, संपादक इ.च्या सेवा अभ्यागत संपादक म्हणून विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालय, वाई, जि. सातारा येथे लिखाणासाठी व इतर संपादकीय कामासाठी घेण्याबाबत सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांना शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र. व्हिकेयु-१९६३ (एफ) बीएलसी, दिनांक ०६.०६.१९६३ व सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्र. व्हिकेयु-१९६६ (एफ) बीएलसी, दिनांक ३१.०३.१९६६ अन्वये प्रदान केलेले अधिकार दि.१

एप्रिल, २०१४ ते ३१ मार्च, २०१५ पर्यंत चालू ठेवण्यास खाली नमूद केलेल्या अटीच्या अधिन राहून शासन मंजूरी देत आहे :-

अट क्र. १ : प्रदान वित्तीय अधिकार बाह्य प्रस्तावावरील खर्चास शासनाची पूर्व संमती घेऊन त्यानंतरच असा खर्च करण्यात यावा.

अट क्र. २ : निधी वितरीत करण्याबाबतचे निर्बंध शिथिल करणे आवश्यक असल्यास अशा प्रस्तावास शासनाची पूर्व संमती घ्यावी.

अट क्र. ३ : खर्च विषयक प्रस्ताव सादर करताना नियमांचा / आदेशाचा आधार व खर्च विषयक सविस्तर तपशिल उपलब्ध करावा

अट क्र. ४ : अन्यत्र काम केल्याने जास्तीचा अतिरिक्त भार पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

२. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई तसेच मुंबई येथे संपादकीय कामासाठी बोलविण्यात येणाऱ्या व्यक्तीला अभ्यागत संपादक म्हणून एक महिन्यात १० ते १२ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी बोलविण्यात येऊ नये. तथापि तब्येतीच्या अथवा गैरसोयीच्या कारणामुळे अपवादात्मक परिस्थितीतील एखादया दुसऱ्या अभ्यागत संपादकास अन्यत्र काम करण्यास तसेच याचा जादा अतिरिक्त भार पडणार नाही या अटीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे.

३. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक झेडएफ-०२, प्रधानशीर्ष - २२०५ - कला व संस्कृती, १०२ - कला व संस्कृती प्रचालन, (०१) (०२) - मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, (२२०५ ३१८१) योजनेतर- १६ प्रकाशने तसेच झेडएफ ०२ प्रधानशीर्ष २२०५ कला व संस्कृती १०२ कला व संस्कृती प्रचालन(०२)(०३) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विकास कार्यक्रम योजनांतर्गत (२२०५ ३२२३) ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) या दोन्ही लेखाशीर्षाखालील सन २०१४-१५ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध असलेल्या मंजूर तरतूदीतून मासिक निधीच्या उपलब्धतेनुसार भागविण्यात यावा.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक-६७१/व्यय-४, दिनांक १६.०७.२०१४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७२२१५३७२५३७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

वृ. व. सावंत

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
२. महालेखापाल महाराष्ट्र १ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
३. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई / निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
४. जिल्हा कोषाधिकारी, सातारा / उप कोषाधिकारी वाई, जि. सातारा.
५. वित्त विभाग (अर्थ-१४/व्यय-४/अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई
६. अवर सचिव, आस्था-३, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. निवडनस्ती